

Date: 04.09.2020

To
The Secretary Listing Department
BSE Limited
Department of Corporate Services,
Phiroz Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Dear Sir,

Ref: Scrip Code: 512479

### Sub: Newspaper Advertisement

Pursuant to Regulations 47 and 30 read with Schedule III Para A, of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, and in compliance with the General Circular dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020, please find enclosed copies of advertisement published in the following newspapers for giving Notice of the 34<sup>TH</sup> Annual General Meeting of the Company to be held on Monday, September 28, 2020, at 12:00 P.M (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means only, e-voting details and procedure for registering e-mail addresses by the Shareholders:

- 1. Financial Express (English)
- 2. Nava Rasthra (Marathi)

This is for your information and records.

Thanks and Regards:

For Gayatri Tissue and Papers Limited

(CS Dinesh Vemula)

**Company Secretary and Compliance Officer** 

CIN: L51900MH1987PLC042141

**FINANCIAL EXPRESS** 

## ADCON CAPITAL SERVICES LIMITED

REGD. OFFICE: 417, Chetak Centre NX, Near Hotel Shreemaya, RNT Marg. Indore - 452001, Madhya Pradesh.

Corp. Office: Office No.117, First Floor, Hubtown Solaris, N.S. Phadke Marg, NR. East-West Flyover, Andheri East, Mumbai - 400069, Maharashtra, TEL: 022-26844495/97:

EMAIL ID: adconcap@gmail.com WEBSITE: www.adconcap.com CIN: L67120MP1994PLC008511

NOTICE OF 26TH ANNUAL GENERAL MEETING; BOOK CLOSURE & EVOTING

NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Saturday, 26th September, 2020 at 02:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice Convening AGM. In line with the Circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") dated April 08, 2020 and April 13, 2020 followed by Circular dated May 05, 2020 and SEBI Circular dated May 12, 2020, (collectively referred to as "MCA and SEBI" Circular), AGM of the Company is permitted to be held through VC or OAVM without physical presence of the Members at AGM Venue. In compliance with the Circular, Notice of AGM along wiath Annual Report for the financial

year 2019-2020 has been sent to all members, whose email ids are registered with the Company / Depository Participant(s) as on 28th August, 2020. Members may note that the same is available on the website of the Company at www.adconcap.com, websites of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Book Closure: Notice is also hereby given that Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 19, 2020 to Saturday, September 26, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

E-voting: Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule

20 the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and

Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility of casting votes using Electronic Voting System from a place other than the venue of the meeting ('remote e-voting') to its shareholders for transacting the business contained in the Notice. The remote e-voting period commences on Wednesday, September 23, 2020 at 09:00 a.m. and ends on Friday, September 25, 2020 at 5:00 p.m. No remote e-voting shall be allowed

beyond the said date and time. The Facility for e-voting shall be made available during AGM and those members who have not casted their vote on the resolution through remote e-voting shall be eligible to vote through e-voting systems in the AGM. The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again.

A member, whose name appears in the register of Member / Beneficial owners as on the cut-off date, i.e. Saturday, September 19, 2020, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting.

Any person who becomes a member of the company after dispatch of the Notice of the meeting and holding shares as on cut-off date Saturday, September 19, 2020, may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the Notice of the AGM uploaded at our website www.adconcap.com and website of www.bseindia.com. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please

contact at CDSL email: helpdesk.evoting@cdslindia.com, Tel: 1800 200 5533

Members who have not registered their email addresses. So far, are requested to register their email addresses. Members holding shares in dematerialized form are requested to register their email addresses with their respective Depository Participant and Members

holsing shares in physical form are requested to update their email addresses with our RTA. Purva Sahregistry (India) Private Limited By order of the Board of Directors

Sanjay Minda Director

INDSOYA LIMITED

Place: Mumbai Date: 02.09.2020

Regd. Off: 1111-A Raheja Chambers, 213, Nariman Point, Mumbai - 400021

Tel No.: (022) 22852796-97-99, E-mail: info@indsoya.com bsite: www.indsoya.com, CIN: L67120MH1980PLC02333 NOTICE is hereby given that:

The 40th ANNUAL GENERAL MEETING ('AGM') of Indsoya Limited ('the Company') will be held on Friday, 25th September, 2020 at 11:00 AM at 1111-A. Raheja Chambers, 213 Nariman Point, Mumbai 400021 to transact the business set out in the Notice of the AGM dated 24th August, The Notice of the AGM & Annual Report for the financial year ended 31st March, 2020 has been

sent through electronic mode to those members who have registered their email addresses with the DP(s) (in case of Shares held in demat form) or with the Company's Registrar & Share transfer Agents (in case of shares held in physical form) & for members whose email ids are not registered in the permitted mode. The Company completed the dispatch of the said documents through physical/electronic mode by Tuesday, 01st September, 2020. The copy of Annual Report is available on the company's website at www.indsoya.com. also on the website of BSE Ltd & Central Depository Services (India) Ltd (CDSL). Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Compa-

nies (Management & Administration) Rules, 2014 & Reg 44 of the SEBI (LODR) Reg, 2015, the Company is pleased to provide remote e-voting facility to its members to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of the AGM. The Company has arranged to provide remote e-voting facility through CDSL. All members are informed that the voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company & a Member whose name is recorded in the Register of members & beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date (record date) of Friday, 18th September, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. The remote e-voting period commences on Monday the 21st September, 2020 at 9:00 a.m. & will end on Thursday, 24th September, 2020 at 5.00 p.m. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter & members will not be allowed to vote electronically beyond the said date & time. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently or cast vote again. The facility for voting through polling paper shall also be made available at the AGM. The members attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the AGM & a member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. Persons who have acquired shares & become members of the company after the dispatch of notice

may obtain the login ID & password by write mail to Company/RTA (support@sharexindia.com). Mr. Martinho Ferrao of Mrs. Martinho Ferrao & Associates, PCS (Mem. No: FCS 6221) failing which Ms. Shertyn Rebello, PCS (Mem. No. ACS 41541) has been appointed as the Scrutinizer for providing facility to the members of the Company to scrutinize the voting & remote e-voting process in a

In case of any queries & / or grievance, in respect of voting by electronic means members may refer to the Help. FAQs & E-voting user manual available at https://www.evotingindia.com/Help.isp (CDSL E-voting Website) or may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533. Helpdesk Timing is Monday - Friday: 10:00

The members who want to attend the 40th AGM of the Company shall follow all the guidelines issued by State Government of Maharashtra & its local authorities where the venue of the meeting

Members may also reach to Mr. Shivkumar Vaishy, Company Secretary of the Company. in case any assistance needed or facing any difficulties to attending the 40th AGM. They can contact on 022- 22852796/87/99 or write us at info@indsoya.in.

Members holding shares in physical form or have not registered their e-mail addresses with the Depositories/Company/Registrar & Share Transfer Agent, so far, are requested to register/update their e-mail addresses with the Company by sending their Email to info@indsoya.com, quoting their name & folio no. or DPID/Client ID.

> FOR INDSOYA LIMITED Shivkumar Vaishy Compliance Officer & Company Secretary

ACS-45528

Mumbai, 01st September, 2020

## **FORM G - INVITATION OF RESOLUTION PLANS**

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 The Form G was initially published in Financial Express in English and Pudhari in Marathi language in Mumbai editions and Makkal Kural in Tamil language and Trinity Mirror in English language in Coimbatore editions of 09-08-2020. The Form G is again being published on

ा	structions of CoC.			
		T PARTICULARS		
1	Name of the corporate debtor	J-MARKS EXIM (INDIA) PVT LTD		
2		March 14th, 2007		
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Maharashtra, Mumbai		
4	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U51311MH2007PTC168736		
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Office: 58 & 59, 1st Floor, Nakshatra Cine Shoppe, Ranade Road, Dadar West, Mumbai 400028		
6	Insolvency commencement date of the corporate debtor	Date of Order: May 26th, 2020 Date of downloading of Order from NCLT website: 05-06-2020		
7	Date of invitation of expression of interest	September 3rd, 2020		
8	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The eligibility criteria is mentioned in the Detailed Invitation of Expression of Interest, which can be obtained from Flat No 112, C Wing, Manish Rose CHS, Building No 29, Manish Nagar, Andheri West, Mumbai 400053. Request for obtaining by email can also be made at cirp.jmarks@gmail.com. Details are also available at www.jmarksexim.com.		
9	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	Available at the website of IBBI (https://ibbi.gov.in/legal-framework) and website of CD www.jmarksexim.com. Request for obtaining by email can also be made at cirp.jmarks@gmail.com.		
	Last date for receipt of expression of interest	18-09-2020 by 5 pm		
	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	24-09-2020		
12	Last date for submission of objections to provisional list	29-09-2020		
13	Date of issue of final list of prospective resolution applicants	04-10-2020		
14	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	29-09-2020		
	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	Will be shared in electronic form with the eligible prospective resolution applicants.		
	Last date for submission of resolution plans	28-10-2020 by 5 pm		
17	Manner of submitting resolution plans to resolution professional	In a sealed envelope by post/ by hand as well as digital copy in both editable and non-editable formats on a pen-drive to the Resolution Professional.		
18	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	7th November, 2020		
	Name and registration number of the resolution professional	MUKESH VERMA, IBBI/IPA-001/IP-P01665/2019-2020/125		
20	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	MUKESH VERMA, Flat No 112, C Wing, Manish Rose CHS Building No 29, Manish Nagar, Andheri West, Mumbai 400053; ip.mukeshverma@gmail.com		
21	Address and email to be used for correspondence with the resolution professional	Flat No 112, C Wing, Manish Rose CHS, Building No 29, Manish Nagar, Andheri West, Mumbai 400053; cirp.jmarks@gmail.com		

2 Further Details are available at or with

3 Date of publication of Form G

MUKESH VERMA IBBI/IPA-001/IP-P01665/2019-2020/12522 Flat No 112, C Wing, Manish Rose CHS, Building No 29, Manish Nagar, Andheri West, Mumbai 400053 For J-Marks Exim (India) Pvt Ltd Mumbai

Can be sought by email from cirp marks@gmail.com

### WAGEND INFRA VENTURE LIMITED

Read. Office: 117. Hubtown Solaris, N.S. Phadke Marg, Near East-West Flyover, Andheri East, Mumbai-400069, Maharashtra EMAIL ID: agarwalholdings@gmail.com WEBSITE: www.wagendinfra.com

CIN: L67120MH1981PLC025320

NOTICE OF 38™ ANNUAL GENERAL MEETING; BOOK CLOSURE & EVOTING NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Friday, 25th September, 2020 at 04:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice Convening AGM. In line with the Circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") dated April, 2020 and April 13, 2020 followed by Circular dated May 05, 2020 and SEBI Circular dated May 12, 2020, (collectively referred to as "MCA and SEBI" Circular). AGM of the Company is permitted to be held through VC or OAVM without physical presence of the Members at AGM Venue.

/ Depository Participant(s) as on 28th August, 2020. Members may note that the same is available on the website of the Company at www.wagendinfra.com, websites of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. Book Closure: Notice is also hereby given that Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules,

In compliance with the Circular, Notice of AGM along with Annual Repot for the financial year

2019-2020 has been sent to all members, whose email ids are registered with the Company

2014 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 18, 2020 to Friday, September 25, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM. E-voting: Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and

Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide the

facility of casting votes using Electronic Voting System from a place other than the venue of

the meeting ('remote e-voting') to its shareholders for transacting the business contained The remote e-voting period commences on Tuesday, September 22, 2020 at 09:00 a.m. and ends on Thursday, September 24, 2020 at 5:00 p.m. No remote e-voting shall be allowed beyond the said date and time. The Facility for e-voting shall be made available during AGM and those members who have not casted their vote on the resolution through remote e-voting shall be eligible to vote through e-voting systems in the AGM. The members who have casted

entitled to cast their votes again A member, whose name appears in the register of Member / Beneficial owners as on the cut-off date, i.e. Friday, September 18, 2020, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting.

their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be

Any person who becomes a member of the company after dispatch of the Notice of the meeting and holding shares as on cut-off date Friday, September 18, 2020, may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the Notice of the AGM uploaded at our website www.wagendinfra.com and website of www.bseindia.com.

contact at CDSL email: helpdesk.evoting@cdslindia.com, Tel: 1800 200 5533 Members who have not registered their email addresses. So far, are requested to register their email addresses. Members holding shares in dematerialized form are requested to register their email addresses with their respective Depository Participant and Members

holsing shares in physical form are requested to update their email addresses with our RTA,

Purva Sahregistry (India) Private Limited

In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please

By order of the Board of Directors Sd/-

Place: Mumbai Sanjay Minda Date: 01.09.2020

> UP POWER CORPORATION LIMITED NOTICE INVITING **TENDER (THROUGH E-BID-**DING ONLY) TENDER SPECIFI-|CATION NO. 01/PLG/UMPP/ HYDRO/400 MW/2020 UP Power Corporation Limited on behalf of Distribution Licensees of U.P. invites proposals for procurement of 400 MW of power from Hydro Power Generating Station(s) for a period of 25 (Twenty Five) years. Bidders may download the Bidding Document from MSTC ecommerce website (DEEP Portal) https://mstcecommerce.com from 04.09.2020 onwards. The last date of submission of Bid is 05.10.2020 at or before 14:00 hrs (IST) on the MSTC ecommerce portal (DEEP Portal). Response to invitation will be opened on the same day at 15:00 hrs (IST) on the above portal. Bidders should regularly visit website to keep themselves updated regarding clarifications / amendments time extensions, etc., if any. **Note:** UP Power Corporation Limited reserves the right to cancel or modify the process without assigning any reason and without any liability. This is not an offer.Sd/- Chief Engineer (Planning) UP Power Corporation Limited (A Govt. of UP Undertaking) 3rd Floor, Shakti Bhawan Extn., 14 Ashok Marg, Lucknow - 226001 Email cam2pla@vahoo.co.in/cgm2plg@ gmail.com Phone no. 0522-2287343 सं. 222 जस/पाकालि/2020 दिनांक

01.09.2020

■ Fullerton

Place: Gujarat

S. E. RAILWAY - TENDER

e-Tenders are invited by Chief Engineer (Con)/HQ/GRC, S.E.Railway for and or behalf of the President of India for the following works. Following tenders have been uploaded on website www.ireps gov.in The tenders will be closed at 12.00 hrs. on closing date. Sl. No., e-Tender Notice No. & Brief description of Works; Aproximate Cost; EMD: (1) 4214-GRC CE-C-HQ-31-2020, dated 28.08.2020 Execution of earthwork in formation in embankment/cutting, extension of minor bridges, permanent way linking, ballast supply and allied works between Sabira (ex) (Km 274.100) to Ranital (in) (Km 284.05) including Markona Yard in connection with the construction of 3rd line between Narayangarh-Bhadrak of S.E. Railway; ₹ 57.00 Crore; ₹ 30,00,000/-(2) 4225-GRC-CE-C-SO-39-2020, dated 28.08.2020; Execution of Final Location Survey with Hybrid Modern Survey Technology using DGPS integrated RTK/PPK Drone (NPNT compliant from DGCA) based Photogrammetry and Lidar System, Cond ucting soil investigation, preparation and submission of various detailed drawings and preparation of DPR of Muri-Barkakana doubling (58.00 Kms) project of Ranch Division of South Eastern Railway; ₹ 44.03 Lakh; ₹ 88,100/-. Completion Period: 15 months for sl. no. 1 and 03 months for sl no. 2. Closing date: 21.09.2020 for each Interested tenderers may visit website www.ireps.gov.in for full detail/description specification of the tenders and submit their bids online. In no case manual tenders for these items will be accepted. N.B.: Prospective Bidders may regularly visit www

ireps.gov.in to participate in all other

Sd/- Authorised Officer

(PR-229)

### GAYATRI Bhawan, Siddhartha Nagar, Goregaon (West), Mumbai -400104. CIN: L51900MH1987PLC042141 NOTICE Notice is hereby given that pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and

**GAYATRI TISSUE & PAPERS LIMITED** 

Regd. Off.: 16/137, Siddhartha Nagar No.5, Near Prabodhan Krida

MCA circular dated 05.05.2020 read with other circulars dated 08.04.2020 and 13.04.2020 and considering the current situation of pandemic, the Company is intending to conduct its Annual General Meeting (AGM) on Monday, 28th September, 2020 at 12.00 P.M through video conferencing ('VC') or Other Audio Visual Means ('OAVM') in accordance with the provisions of aforesaid circulars.

The Members are hereby informed that, in compliance with the aforementioned circulars, the notices of virtual AGM shall be sent to all the shareholders through email who have registered the same with the Company. Considering the crisis, the Company shall not be able to provide service of documents to the shareholders, except through email. Hence, the Company requests all the shareholders who have not yet registered their email addresses or has not updated their email addresses with the Company, to register the same within 3 days of service of this public advertisement. The process of registration of email address is provided below:

(a) In case of shares held in demat form, can furnish their details to their depository

participant and can update their mail id's. In case of shares in physical form, can furnish their details to Registrar and Transfer Agent of the Company i.e. Venture Capital and Corporate Investments Pvt. Ltd, 12-10-167, Bharat Nagar, Hyderabad - 500004 email: info@vccipl.com

The Members are required to furnish the following details for updation of their email with the concerned persons: 1. Full name and Address 2. Client ID/DPID (in case of demat shares) and 3. Folio Number (in case of physical shares). The Company shall subsequently after service of notices to the individual shareholders,

upload the notice on its website, which can be viewed at www.gtpltd.co.in and can also be viewed in the website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and CDSL i.e www.evotingindia.com. Please note that shareholders who do not register their email addresses shall not be

able to receive notice of AGM. Such person can download the notice from the website

of the Company or BSE or CDSL as mentioned above and shall follow the same instructions which have been mentioned under e-voting in Notice for generating User ID and Passwords. The members can attend the Meeting through VC, and vote by using their User ID and Passwords generated. The facility for joining the meeting shall be kept open at least 15 minutes before the time scheduled and shall not be closed till expiry of 15 minutes after such scheduled time. In case of any queries as regards to the registration process of email address, the

shareholders may contact: Dinesh Vemula, Company Secretary and Compliance

officer, Email: csdinesh@gayatri.co.in, Phone: 040-23310330

BY Order of the Board of Directors For Gayatri Tissue and Papers Limited

Place: Hyderabad Date: 02.09 2020

Sd/- Dinesh Vemula Company Secretary and Compliance Officer

### FORBES & COMPANY LIMITED

CIN: L17110MH1919PLC000628 Registered Office: Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai 400 001

Tel No.: +91 22 6135 8900 Fax: +91 22 6135 8901 Email Id: investor.relations@forbes.co.in Website: www.forbes.co.in

Public Notice: 101st Annual General Meeting

## Notice is hereby given that:

The 101st Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Monday, September 28, 2020 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ('OAVM) to transact the business as set forth in the Notice dated July 25, 2020 of AGM which is being sent for convening the AGM of the Company. The General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) Circular

Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively and Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, permits the holding of AGM of the Company through VC/OAVM without presence of Members. The AGM of the Company will be held through VC/OAVM. In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circular, the Notice of the AGM

and Annual Report of the Company for Financial Year 2019-2020 will be sent only in electronic mode to those Members whose email address are registered with the TSR Darashaw Consultants Private Limited (RTA)/ Depository Participant. No physical copies of the Annual Report will be sent to Members.

The Notice of the 101st AGM and Annual Report for Financial Year 2019-2020 will be available on the Company's website: www.forbes.co.in and the website of stock exchange where the shares of the company are listed i.e. www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NDSL) website: https://www.evoting.nsdl.com The instructions for joining the AGM are contained in the Notice of AGM. Shareholders holding shares in physical mode and whose email IDs are not

registered, are requested to register their email ID with RTA at

csg-unit@tsrdarashaw.com or investor.relations@forbes.co.in, by sending a duly signed request letter mentioning their Name as registered with the RTA, Address, email ID, Mobile Number, self-attested copy of PAN, DPID/Client ID or Folio Number and number of shares held. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register/update their email address with the relevant Depository Participants. Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and

Regulation 44 of the SEBI LODR, the Members will be provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting), provided by NSDL. Additionally E-Voting shall also be made available at the AGM and the members who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM. The detail procedure for remote e-voting before/during AGM is contained in the Notice of the AGM. For Forbes & Company Limited

Mumbai, September 2, 2020

Pankaj Khattar Head Legal & Company Secretary

SHIVALIK BIMETAL CONTROLS LIMITED Regd. Office: 16-18, New Electronics Complex Chambaghat, District Solan, (Himachal Pradesh) - 173213 CIN : L27101HP1984PLC005862 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

SI.	Particulars	Standalone			Consolidated		
No.		Quarter Ended 30.06.2020	Year Ended 31.03.2020	Quarter Ended 30.06.2019	Quarter Ended 30.06.2020	Year Ended 31.03.2020	Quarter Ended 30.06.2020
		Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income from operations	2,920.16	19,162.67	5,187.98	2,920.16	19,162.67	5,187.98
2	Net Profit for the period ( before Tax, Exceptional and / or Extraordinary items )	228.65	1,621.26	422.59	220.85	1,690.15	477.05
3	Net Profit for the period before Tax ( after Exceptional and / or Extraordinary items )	228.65	1,647.26	422.59	220.85	1,716.15	477.05
4	Net Profit for the period after Tax ( after Exceptional and / or Extraordinary items )	169.83	1,276.35	293.91	164.33	1,345.44	346.17
5	Total Comprehensive Income for the period [ Comprising Profit for the period ( after tax ) and Other Comprehensive Income (after tax )]	169.83	1,256.34	293.91	164.33	1,322.63	346.17
6	Equity share capital (Face Value of the Share ₹2/- Each)	768.06	768.06	768.06	768.06	768.06	768.06
7	Other Equity (excluding Revaluation Reserves ) as per audited balance sheet of previous year	*	10,763.93			10,756.23	*
8	Earnings Per Share ( Face value of the share ₹ 2/- each )(not annualised)						
nes	a) Basic	0.44	3.27	0.77	0.43	3.44	0.90
	b) Diluted	0.44	3.27	0.77	0.43	3.44	0.90

2020 filed with the Stock Exchange under Regulation-33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2020 are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the company's website (www.shivalikbimetals.com).

The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting(s) held on 1st September, 2020. The Statutory Auditors of the Company have expressed an unmodified report on the above results.

> For and on Behalf of Board of Directors (N.S.Ghumman) Managing Director

DIN: 00002052

Place: New Delhi Date: 01.09.2020



## SEAMEC LIMITED

CIN: L63032MH1986PLC154910

Regd. & Corporate Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400 093, India Tel: +91-22-66941800; Fax: +91-22-66941818 Email: contact@seamec.in • Website: www.seamec.in

NOTICE OF 33<sup>RD</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through

Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Monday, September 28, 2020 at 04:00 P.M. (IST) without physical presence of the members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC / OAVM at https://www.evoting.nsdl.com under the Shareholders/Members login by using the remote evoting credentials, where the EVEN of the Company will be displayed against the name of the Company. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circular, the electronic copies of the Notice of the AGM along with the link of the Annual Report of the Company for financial year 2019-20 has been sent only by electronic mode to all the members whose e-mail addresses were registered with the Company/ Depository Participants on Friday, August 21, 2020. The Notice of the AGM and the Annual Report of the Company for the financial year 2019-20 is also available on the Company's website at www.seamec.in, on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com and also on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. Pursuant to the provisions of Section 108 of the Act as amended from time to time read with the Rules

framed there under, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standard-2 on General Meetings, any person holding shares either in physical or in demat form as on Monday, September 21, 2020 ("Cut-Off Date") are provided with the facility to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting systems either by remote e-voting or e-voting during the AGM provided by NSDL and the business may be transacted through such e-voting.

Any person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purposes

The remote e-voting facility will be available during the following voting period: Day, date and time of commencement of remote e-voting: Friday, September 25, 2020 at 09:00 a.m. (IST)

022-24994553/+91 9326781467.

Place: Mumbai

Day, date and time of end of remote e-voting: Sunday, September 27, 2020 at 05:00 p.m. (IST)

The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by NSDL and members shall not be allowed to vote through remote e-voting thereafter. Members attending the AGM who have not exercised their vote by remote e-voting would be able to exercise

their voting right at the AGM by logging into the e-voting portal of NSDL. The members who have exercised their vote through remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to vote again at the AGM. Once the vote on a resolution is exercised and confirmed, the member would not be allowed to modify it subsequently. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch

of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date may obtain the login ID and password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already registered with the NSDL for remote e-voting, then the existing user id and password can be used for casting vote. The procedure for e-voting during the AGM is same as the instructions mentioned for remote e-voting since

the AGM is being held through VC/ OAVM, the E-voting module on the day of AGM shall be disabled by NSDL for voting 30 minutes after the conclusion of the meeting. Only those members who will be present at the AGM through VC/ OAVM facility and have not cast their

vote on the resolutions through remote e-voting and otherwise not barred from doing so, shall be eligible to vote on such resolutions through e-voting system during the AGM at the end of the discussion on the resolutions on which voting is to be held, upon announcement by the Chairman. In case of any queries relating to e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs")

and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under download section or contact NSDL on 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL at amity@nsdl.co.in/ 022-24994360/

+91 9920264780 or Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager- NSDL at sagar.ghosalkar@nsdl.co.in/ By order of the Board of Directors

S. N. Mohanty

President - Corporate Affairs,

Legal and Company Secretary

Maduravoyal, Chennai, Tamil Nadu-600095 under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned below under Section 13(2) of the said Act calling upon you being the borrowers (names and addresses mentioned below) to repay the amount mentioned in the said notice and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower mentioned herein below having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers mentioned herein below and to the public in general that undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under sub section (4) of section 13 of the Act read with the Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrowers mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the property will be subject to the Charge of Fullerton India Home Finance Company Limited for an amount as mentioned herein under and interest thereon. The Borrower's attention is invited to provisions of sub section (8) of Section 13 of the Act, in recence of time qualishing to redoom the ensured accepted

■■ Grihashakti Corporate Office: Floor 5th & 6th, B Wing, Supreme Business Park, Supreme City, Powai, Mumbai 400 076.

Regd. Office: Megh Towers, Floor 3, old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, Chennai-600095.

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

(Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the authorized officer of Fullerton India Home Finance Company Limited (hereinafter referred

to as "FIHFCL"), Having its registered office at Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road

FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

St. III.	Name of the Borrower(s)/ Co-Borrower (s)	Description of secured assets (Immovable Property)	Demand Notice Date & Amount	Date of Symbolic Possession
1.	Loan Ac No. 600107510184034  1. Bharat Ramjibhai Makvana 2. Chhayabahen Bharatkumar Makwana Add 1: Flat No 11, 3rd Floor Panchdev Apartment, Sector No 2/D Plot No 1067, Gandhinagar- 382006	All That Piece And Parcel Of Bearing Flat No No. 11 On 3rd Floor Admeasuring About 95sq. Yards I.e.79.43 Sq. Mtrs. Construction Area, In The Scheme Of Known As "Panchdev Apartment", situated At Mouje Gandhinagar -Township Taluka Gandhinagar, Dist. Gandhinagar On Land Bearing Plot No.1067 Paiki Of Sector No.2/D In Registration Sub-district And District Of Gandhinagar. Surrounded By Boundaries: East: By Flat No.10 West: By Plot. No 1068, North:By Flat No.12 South: by Plot. no. 1094	Dated- 11.03.2020 Rs.13,62,243.14 (Rs. Thirteen Lakh Sixty Two Thousand Two Hundred Forty Three and Fourteen Paisa Only)	02.09.2020
2.	Loan Ac No. 600107510115713  1. Bharatsingh M Jadeja  2. Mansing J Jadeja  3. Nanduba Jadeja  Add 1: 56 Prakash Park, B/h Yogeshver Flats Jivraj Park, Ahmedabad Gujarat-380051  Add 2:Plot No A/14, Sai Darshan Home City, Dholka Dholaka Taluka, dholaka Dist. Ahmedabad-380051	119.84 Sq.mtrs. Plot Area And Undivided Share 23.16 Sq.mtrs Total 143 Sq. Mtrs, In The Scheme Of Sai Darshan Society Known As "sai Darshan Home City" Situated At Mouje Dholka, Taluka Dholka Dist. Ahmedabad On The Land Bearing Survey No. 1170 Paiki In The Registration Sub-district Of Dholka And District Of Ahmedabad Surrounded By Boundaries: Five and Twen Paisa Only)		02.09.2020
3.	Loan Ac No. 600307510110179  1. Hasmukhbhai Shantilal Solanki  2. Sandhyaben Hasmukhbhai Solanki Add 1: Plot No 33, Fathebaug Society Beside Sanjay Nagar Nr Kayan Hall, Nr Magal Panday Road Sama Vadodara Gujarat-390002	The Property Being Project/scheme Known As "fatehbaug Society" Being Constructed/ Under Construction, on Land Bearing R.s. No. 39/1 Paikki Admeasuring 5590 Sq.mtrs, Known As "fatehbaug Society" Plot No.33 Admeasuring 27.59sq. Mtrs, Plinth Admeasuring 25.11 Sq.mtrs, Mauje Sama At Registration & Sub District Vadodara, District Vadodara, The Said Property Bounded As Under: Surrounded By Boundaries: East: By 7.5 Mtrs. Road, West: By Plot No.48, North: by Plot No.32, South: by Plot. no.34	Dated- 11.03.2020 Rs.4,86,741.79 (Rs. Four Lakh Eighty Six Thousand Seven Hundred Forty One and Seventy Nine Paisa Only)	01.09.2020

Fullerton India Home Finance Company Limited Date: September 1, 2020 Date: 03.09.2020 03-09-2020 financialexp.epar.in

### **# QUICK NEWS**

## मनमाडमध्ये अज्ञातांनी दुचाकी जाळल्या



नाशिक : बुधवारी पहाटे मनमाड शहरात अज्ञाताँनी आययुडीपी भागात योगेश शर्मा यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या २ मोटरसायकली जाळल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे, नाशिक या मेट्रोसिटी पाठोपाठ आता ग्रामीण भागात देखील दुचाकी जाळण्याचे लोण पसरत आहे. मनमाड येथील आयुडीपी या भागातील योगेश शर्मा यांच्या घरासमोर उभे असलेल्या २ दुचाकी अज्ञात व्यक्तीने पहाटे चारच्या सुमारास जाळल्या. तसेच त्यांच्याच मालकीच्या मालवाहतूक गाडीचे चारही टायर फोडण्यात

आहेत

# 'काल परवा आलेले अक्कल शिकवायला लागले'

फडणवीसांचे नाव न घेता एकनाथ खडसेंनी केला आपला संताप व्यक्त

नवराष्ट्र न्युज नेटवर्क

जळगाव : दहा पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांवर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. आपल्या ६८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता पुन्हा एकदा संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. 'राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' हे जनतेला आवडले की नाही याचा आता मी शोध घेणार असल्याचे म्हणत खडसे यांनी टोला लगावला

बडसे म्हणाले की, एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्योंनी मोठी मेहनत घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस

तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात आपले सरकार होते, राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकुल असतानाही पक्षाँला सत्ता गमवावी लागँली

## अनुकुल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली



आहे. असे खड़से म्हणाले

### पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये

मी गेली चाळीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधी तरी स्फोट होऊ शकतो असे मला वाटते. भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे. राज्यातील अनेक पक्षांनी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी आवाहन केले होते. मात्र गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलो, त्या पक्षाला सोडून जावे असा कधीही मनात विचार आला नसल्याचे खडसे यांनी

## आघाडी सरकारकडे सध्या आवश्यक संख्याबळ

🦊 सध्याच्या आघाडी सरकारचा विचार केला तर अजून एक दीड वर्ष उलथापालथ होईल असे आपल्याला

वाटत नाही. कारण आघाडी सरकारकडे सध्या आवश्यक संख्याबळ आहे.

🖊 भाजपला जर सत्तेत यायचा असेल तर केवळ काही आमदार फोडून चालणार नाही, तर एखादा पूर्ण पक्ष भाजपमध्ये यायला पाहीजे. मात्र ही भावडी आशा आहे, सध्या तरी असे होईल अशी परिस्थिती नाही, असे सांगत खडसे यांनी भाजपची पोलखोल केली आहे.

# काजूगराला जागतिक बाजारपेठेत फटका

## सिंधुदुर्गतील बागायतदार हवालदिल

नवराष्ट्र न्युज नेटवर्क

सिंधुदुर्ग : चवीला सर्वोत्कृष्ट, इतर काजूपेक्षा प्रोटीन, व्हिटॅमिन बी,सी यांचे अधिक प्रमाण, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण, असे सर्व गुणधर्म असलेला जिल्ह्यातील काजू गर सध्या जागतिक बाजारपेठेत गटांगळ्या खात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने

ब्राझील, व्हिएतनाम, आफ्रिका इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. भारतात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गोवा, केरळ, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, तमिळनाडू या राज्यांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. असे असले तरी देशात सर्वाधिक काजूचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा काही भाग, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात काजू लागवडीखाली

## दर्जेदार काजू कवडीमोल भावाने विकला जात आहे



🦊 काजूचे उत्पादन सर्वत्र घेतले जात असले तरी कोकणातील काजूमध्ये विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आढळतात. किनारपट्टीच्या या जिल्ह्यातील काजूला उत्तम दर्जाची

चव तर आहेच; परंतु त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या प्रोटीन, व्हीटॅमिन बी, सी, आणि के यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाणही आहे. 🖊 त्यामुळे कोकणातील काजूची

तुलना इतर ठिकाणच्या काजूशी होऊ शकत नाही; परंतु असे असले तरी आपला दर्जेदार काजू सध्या कवडीमोल भावाने विकला जात

## ५ महिन्यात येवल्यात ३०० कोटीपेक्षा अधिक नुकसान

# लॉकडाऊनचा पैटणी व्यवसायाला फटका

नवराष्ट्र न्युज नेटवर्क

येवला : नाशिक शहरापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेला येवला तालुका हा पैठणी साइयांसाठी जगप्रसिद्ध आहे. येवला तालुक्यात ७ हजारांपेक्षा जास्त कुटुंब हातमागावर पैठणी विणण्याचा पारंपरिक व्यवसाय करतात. पैठणीवर नक्षीदार कलाकसर आणि मोराचे नक्षीकाम हे कारागीर करतात. आपलीं खास ओळख असणाऱ्या या पैठणी साडीला जगाच्या कानाकोपऱ्यातून मागणी होत असते. मात्र, कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका



### लग्नसोहळे साधेपणामुळे पैटणी कामगारांची उपासमार

मित्रांचा उद्योग व्यावात अभिनंदनाचा वर्षाव

🖊 गेल्या पाच महिन्यात येवल्यातील पैठणी व्यवसायाला ३०० कोटीपेक्षा जास्त रुपयांचा फटका बसला आहे. सर्वच व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात पैठणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मात्र, त्या खरेदीसाठी ग्राहकच नसल्याचे चित्र आहे. एक पैठणी तयार करण्यासाठी कारागिराला ७० तास लागतात. त्यासाठी तो दररोज १० तास काम करतो व सात दिवसात एक पैठणी तयार करतो. जर एखाद्या पैठणीवर नक्षीकाम जास्त असेल तर त्यासाठी अधिक कालावधी लागतो. येवल्यात हातमागावर तयार केलेल्या ६ हजार रुपयांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंत किमत असलेल्या पैठणी साड्या

🖊 येवल्यात ७ हजारांपेक्षा जास्त कुटुंब हातमागावर पैठणी विणण्याचा व्यवसाय करतात. लॉकडाऊनमध्ये या सर्व कारागीरांच्या हाताला काम मिळाले नाही. अनलॉक सुरू होऊन सुद्धा पैठणी व्यवसाय अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही. येवला तालुका पारंपरिक पैठणीसाठी प्रसिद्ध असल्याने पुणे, मुंबई, दक्षिण भारतासह देशभरातून पर्यटक येथे पैठणी खरेदी करण्यासाठी येतात. तसेच येवल्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शिर्डी येथे येणार भाविकही आवर्जून येवल्यात येतात. मात्र, लॉकडाऊनमुळे शिर्डीचे आणि ज्यंबकेश्वराचे मंदिर बंद आहे. याचा फटका पैठणी व्यवसायाला बसला

मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होत असतात. यावर्षी हे चार महिने

कोरोना लॉकडाऊनमध्ये गेले. या दरम्यान अनेकांनी लग्न सोहळे पुढे ढकलल्याचा परिणाम पैठणी व्यवसायावर होऊन करोडो रुपयांचे नकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले

# पूर्व विदर्भातील पुराचे संकट हे मानवी दोषांचे संकट - आ. मुनगंटीवार

## ■10 हजार रूपयांची मदत तातडीने द्यावी

नागपुर. पूर्व विदर्भातील पुराचे संकट अतिशय गंभीर असून हे संकट अस्मानी संकटापेक्षा मानवनिर्मीत जास्त आहे. यात शासनाच्या अधिका-यांचा दोष जास्त आहे. जर गोसीखुर्दचे पाणी सोडायचे होते तर नागरिकांना पूर्व सुचना दिली असती तर ही पुरपरिस्थीती इतक्या भिषण स्वरूपात पुढे आली नसती. गावांमध्ये पाणी शिरले, गावे पाण्याने वेढली गेली, घरांचे, शेतीचे अतोनात नुकसान झाले, कागदपत्रे वाहून गेलीत, शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले आहे, एकाही विहीरीत किंवा बोअरींगमध्ये शुध्द पाणी राहिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना तातडीची मदत मिळण्याची नितांत

आवश्यकता आहे.



🖊 भाजपा सरकारच्या काळात कोल्हापूर, सांगली भागात उदभवलेल्या प्रादरम्यान दिनांक 29 ऑगस्ट 2019 रोजी मदतीसंबंधीचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता तो या आपद परिस्थीतीत तसाच लागू करावा, त्यातील मदतीच्या रकमेत वाढ करावी.

🖊 तातडीने पूरग्रस्तांना १० हजारांची मदत करावी, 10 किलो तांदूळ, 10 किलो गह्र, केरोसिन पुढील तीन महिन्यांपर्यंत पुरग्रस्तांना

अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

🦊 शासनाने पुरग्रस्तांची थट्टा करू नये व आमच्यावर आंदोलनाची पाळी आणू नये असा ईशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

🖊 दिनांक २ सप्टेंबर रोजी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी तालुक्यातील बेलगांव, बेटाळा आणि पारडगांव आदी गावांना भेटी देत पुरपरिस्थीतीची पाहणी केली.



**TATA TECHNOLOGIES** 

CIN: U72200PN1994PLC013313 **नोंदणीकृत कार्यालय :** प्लॉट नं. २५, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी, पणे - ४११ ०५७.

+९१-२०-६६५२९०९० **ई मेल**: investor@tatatechnologies.com टाटा टेक्नॉलॉजिस लिमिटेडच्या समभागधारकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) डिमॅटखात्यामध्ये इक्विटी शेअर्सच्या हस्तांतरणाकरिता

टाटा टेक्लॉलॉजिज लिमिटेड (कंपनी) च्या समभाग धारकांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे ज्यांचे शेअर्स कंपनी अधिनियम, २०१३ सहवाचता इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रूल्स, २०१६ (रूल्स) च्य तरत्दींनुसार आयईपीएफकडे हस्तांतरित होण्याचा संभव आहे.

क्तल्समध्ये इतर बाबींसह इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) डिमॅट अकाऊंटमध्ये नावे सात क्रमवार वर्षे किंवा अधिक करिता भागधारकांद्रारे रोख न केलेल्य किंवा दावारहित लाभांशाच्या संदर्भातील सर्व शेअर्सच्या हस्तांतरणासाठी तरतृद समाविष्

आयईपीएफ अकाऊंटमध्ये शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या भागधारकांना कंपनीन पत्रव्यवहार केला आहे.

कंपनी आपल्या वेबसाइट www.tatatechnologies.com वर आयईपीएफ ऑथॉरिटीच्य अकाऊंटमध्ये शेअर्स हस्तांतरित होण्यासाठी नियत शेअर्स आणि अशा भागधारकांचा संपूर्ण

त्यानुसार संबंधित भागधारकांना आयईपीएफ अकाऊंटमध्ये शेअर्स हस्तांतरणापूर्वी त्यांच्य सर्व दावारहित लाभांशाचा दावा आणि उत्तर पाठविण्याची विनंती करण्यात येत आहे. कृपया नोंद घ्यावी की, १० डिसेंबर, २०२० पर्यंत कंपनी/प्रबंधकांना उत्तर प्राप्त न झाल्यास कंपनीला सदर रूल्समध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ डिमॅट अकाऊंटमध्ये शेअर्स हस्तांतरित करणे भाग पडेल. सदर रूल्सनुसार आयईपीएफ डिमॅट अकारुंटमध्ये हस्तांतरित दावारहित लाभांश रक्कम आणि शेअर्सच्या संदर्भात कंपनीच्य विरोधात दावा करता येणार नाही.

तथापि, संबंधित भागधारक रूल्स अंतर्गत विहित नुसार असे दस्तावेज सादर करून आणि प्रक्रियेनुसार आयईपीएपकडून लाभांशासह शेअर्सेचा दावा करू शकतात. भागधारक www.tatatechnologies.com वर उपलब्ध तपशिलाचा सुद्धा संदर्भ घेऊ शकतात. वरील माहिती/स्पष्टिकरण/मदतीकरिता संबंधित भागधारक खालील नमूद पत्त्यावर कंपनीशी

प्लॉट नं. २५, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी, पुणे – ४११ ०५७.

फोन : + ९१ - २० - ६६५२९०९०, ई-मेल : investor@tatatechnologies.com

**ठिकाण** : पुणे

टाटा टेक्नोलॉजीस लिमिटेडकरिता सही /-विक्रांत गंधे

कंपनी सेक्रेटरी

**दिनांक** : ०३ सप्टेंबर, २०२०

## जिल्हा दूध संघाला कोरोनाचा फटका नवराष्ट्र न्युज नेटवर्क

मित्राला नोकरी लागल्याची सोलापुरात बनरबाजा

अशा घटना केवळ सोलापुरातच घडू शकतात // कोरोना महामारीच्या संकटात देशातील-राज्यातील 🎫 अनेक उद्योग ठप्प झाले असून कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनलॉक आणि मिशन बिगेन अगेनच्या पुढील टप्प्यात आता उद्योगधंदे आणि खासगी वाहतकीला परवानगी देण्यात

त्यामुळे, नोकरी नसणारे तरुण नोकरी शोधत आहेत. त्यातच, उद्योगधंदे पुन्हा सुरू झाल्याने काही ठिकाणी नोंकरीच्या संधीही उपलब्ध आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील दारफळ (सिना) येथील एका युवकाला साखर कारखान्यात नोकरी मिळाली. विशेष म्हणजे चांगल्या हुद्यावर ५ आकडी पगारही देण्यात आला. त्यामुळे, विशाल बारबोले नावाच्या

व त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत करावे.

शकतात व त्यांचे युजर आयडी व पासवर्ड वापर करू शकतात

ठिकाण : हैंदराबाद

दिनांक : ०२.०९.२०२०

आली आहे.

युवकाचे त्याच्या मित्रपरिवाराकडून गावात डिजिटल बॅनर झळकावून अभिनंदन करण्यात आले. माढा तालुक्यातील दारफळ गावचा रहिवासी असलेल्या विशालने दहावी उतीर्ण होऊन आयटीआयचा कोर्स पुर्ण केला होता. पिंपरीतील बबनराव शिंदे शगर्स येथे विशाल नोकरीस लागला. अनेक वर्ष कामही केले. मात्र, तिथे मिळणाऱ्या पगारावर तो समाधानी नव्हता.

## यामुळे जिल्हा दूध संघ अडचणीत

दध संघाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या २२ मार्चपासून हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान बंद असल्याने दधाच्या मागणीत घट झाला आहे. यामळे. जिल्हा दूध संघाकडे १ हजार टन दूध पावडर व १ हजार टन बटरचा साठा शिल्लक आहे. यामध्ये जवळपास ८० ते ९० कोटी रुपये अडकले आहेत. संकलित दुधातून दररोज सरासरी ५० हजार लिटर दुध शिल्लक राहत आहे. असे असले तरी दूध उत्पादकांना मात्र त्यांची रक्कम

इंडियन बैंक

ठिकाणः इंडियन बँक , कफ परेड शाखा परिसर



कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने दुकाने बंद झाली. परिणामी दुधाची



कोटक महिंद्र बँक लिमिटेड नोदणीकृत कार्यातय : २७ बीकेसी, सी-२७, जी ब्लॉक, वांद्रे कुली कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१. कॉर्पोरेट कार्यालय : कोटक इन्फिनिटी, झोन-२, ४ था मजला, बिल्डि.क्र. २१, इन्फिनिटी पार्क, ऑफ डब्ल्यू.ई हायवे, गोरेगाव, मुंबई - ४०००९७.

शाखा /क्षेत्रीय कार्यालय : ४ था मजला, ज्ञाती युनिट्री, गंजन थेटर्सजवळ, झोन-२, येखडा, पुणे - ४११ ००६.

थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव तथा जाहीर सूचना (सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१)

नतेस व विशेषतः कर्जदार व हमीदारांना यादार सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकॉकडे गहाण – प्रभारित खालील निर्देशित मालमत्ता जिचा **ताबा** कोटक महिंद्र बँव लिमिटेड (केएमबीएल)/प्रतिभूत धनको यांच्या प्राधिकृत अधिकान्यांद्वारे घेण्यात आला होता त्या मालमतांची कोटक महिंद बँक लिमिटेड (केएमबीएल)/प्रतिभूत धनकांना खालील निर्देशित कर्जदार हमीदारांकडून देय रकमेच्या त्यावरील वसुलीच्या तारखेमयेतचे व्याज व अन्य खर्चरकमेच्या वसुलीसाठी सीक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत खालील निर्देशित तारखेस **जशी आहे जथे आहे, जशी आहे जी आहे व जी काही आहे तेथे आहे** तत्त्वावर विक्री करण्यात येत आहे. आमचे सेल्स अँड मार्केटिंग व ई-लिलाव सेवा भागीदार – मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड (नेक्सझेन) अर्थात https://DisposalHub.com यांच्य बेबपोर्टलच्या माध्यमातून अधोहस्ताक्षरितांद्वारे स्थावर मालमक्तेच्या विक्रीसाठी ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत, ज्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

कर्जदार/सह-कर्जदार/	९३(२)नुसार मागणी सूचना दिनांक व रक्कम	ताबा दिनांक	स्थावर मालमत्तेचे विवरण	राखीव मूल्य / इसारा रक्कम ठेव (इरठे)		
नीदार/गहाणवटदारांचे नाव						
) श्रीमती शोभा एकनाथ आवटे ) श्री एकनाथ कृष्णा आवटे	मागणी सूचना दिनांक : १९.०६.२०१८ रु. १,६१,२२,३३५.०९/- (रु. एक करोड एकसष्ट लाख बावीस हजार तीनशे पस्तीस व नऊ पैसे मात्र)	दि. २४.०२.२०२०	पलॅंट क. १०२, १ ला मजला, अंतिम भूखंड क्र. ५३७, कुणाल ओझोन, सीटीएस क्र. ११६२/५, हॉटेल प्राईडसमोर, युनिवंसिटी रोड, शिमला ऑफिस जवळ, भांबुडी शिवाजी नगर, पुणे – ४११००५.	ক. २४,९०,४००/-		
	बोली विस्तार रक्कम		ई-लिलाव दिनांक व वेळ			

दि. १२.१०.२०२०, वेळ : दु. १२.०० ते दु. ३.०० वा ई-लिलावाच्या अटी व शर्ती

रु. ५०,०००/- (रु. पन्नास हजार मात्र)

९. लिलाव प्रक्रियेमध्ये विहित अनुसार बोली दस्तावेज यांच्या पुढील अटी व शतीं यांच्या अनुसार आयोजित करण्यात येत आहे. बोलीदार आमचे सेल्स व मार्केटिंग व ई-लिलाव सिर्वेस प्रदाते यांना वेबसाइट मार्फत व नेक्स सेन सल्युशन्स प्रायखेट लिमिटेड (नेक्सझेन) अर्थात https://DisposalHub.com/KOTAK यांना बोली दस्तावेजांकरिता व प्रतिभूत मालमत्तेमधील व प्रतिभूत मतदानाच्या ई-लिलाव व बोली प्रपत्र ऑनलाइन सादर करावे. २. सर्व इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी वरील निर्देशित वेब पोर्टल https://DisposalHub.com वर त्यांचे नाव नोंदणीकरण करणे आवश्यक आहे व त्यांचे युजर आयडी व पासवर्ड जनरेट करून ई-लिलावामध्ये सहमागी होण्याकरिता स्वतःचे नोंदणीकरण करणे आवश्यक आहे. व त्यांचे युजर आयडी व पासवर्ड जनरेट करून ई-लिलावामध्ये सहमागी होण्याकरिता स्वतःचे नोंदणीकरण करणे आवश्यक आहे. व त्यांचे युजर आयडी व पासवर्ड जनरेट करून ई-लिलावामध्ये सहमागी होण्याकरिता, तपशील, सहायता, प्रक्रिया व ऑनलाइन ई-लिलावाचे प्रशिक्षण धेण्याकरिता प्रस्तावित बोलीदारांनी क्लाएंट सर्विस डिलेक्सी

जादरक आहे. इ. कालवाहा पाक्सावर्गसा, पाक्सात, रहिता, रहिता, रहिता, क्षात्राच व आतावाह इन्सितावाच प्रात्वाच वक्यावरास समार्थ कालवाह (सिस्स्क) विभाग वांना आपने सेल्स उंद मार्केटिंग येथे संपर्क साधावा व ई-सिताव सर्विस प्रदात में. गैक्सनेन सल्युशन्त प्रायवेट सिम्टिंड यंगा दूर. क. +९१ १२४ ४२३३९३३, मो. क. +९१ ८१३०२४९९३३ व झैन आयडी : csd@disposalhub.com वर संपर्क साधावा. ४. प्राधिकृत अधिकारी यांची सर्वोत्तम माहिती व झानानुसार मालमतेवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मालमतेसंदर्गातील भार, हक्क आर्दीसंदर्गात तसेव मालमतेवर प्रमाव पाडणारे दावे/ हक्क/देणी यांसंदर्गात स्वतःहून स्वतंत्र चौकशी करावी दि. २०.०९.२०२० रोजी स. १९.०० ते हु. २००० पर्वंत त्यांची पहताळणी करून खात्री करून ध्यात्री कर्या स्वर्ध कर्म ध्यात्री करून ध्यात्री कर्म स्वर्ध कर्या स्वर्ध कर्या स्वर्ध कर्या स्वर्ध कर्यात्री स्वर्ध कर्य स्वर्ध कर्यात्री स्वर्ध कर्यात्री स्वर्ध कर्य स्वर्ध कर्यात्री स्वर्ध करात्री स्वर्ध क्यात्री स्वर्ध कर्य स्वर्ध कर्य स्वर्ध स्वर्ध कर्य स्वर्ध कर्य स्वर्ध कर्य स्वर्ध स्वर्ध कर्य स्वर्ध कर्य स्वर्ध कर्य स्वर्ध क्रात्री स्वर्ध कर्य स्वर्ध क्रात्री स्वर्ध स्वर्ध कर्य स्वर्ध कर्य स्वर्ध क्रात्री स्वर्ध क्रात्री स्वर्ध स्वर्ध स्वर्ध स्वर्ध क्रात्री स्वर्ध स्वर्य स्वर्ध स्वर्ध गहिरात ही बँकेची कोणतीही वचनबद्धता वा कोणत्याही सादरीकरणात स्थापित करीत नाही किंवा स्थापित करीत असल्याचे मानीत नाही, कोणतेही तिसऱ्या पक्षाचे कोणत्याहं वक्तपातील रावे हक्क /देणो यांकरिता प्राधिकृत अधिकारी/प्रतिभूत धनको जबाबदार नसतील है. है लिलाव जारिता केएचबीएल यांच्या कोणत्याही कारा तसेच कोणत्याही तस्त्रीकरणाकरिता जबाबदार नसेल. प्राधिकृत अधिकारी/प्रतिभूत धनको कोणत्याही तसरे पक्ष यांचे दावे/हक्क/ देणो यांकरिता कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील. ५. इच्छुक बोलीदारांनी त्यांची इरठे वेबपॉर्टल https://DisposalHub.com/KOTAK च्या माध्यमातून लॉग इन व पासवर्डद्वारे सादर करावी. इरठे केवळ आरटीजीएस/एनईएफटीच्या माध्यमातूनच ऑनलाइन सादर करावी. इरठेची रक्कम म्हणून थनादेश/थनाकर्ष स्वीकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. **बँक नाव : कोटक महिंद्रा बँक लि., शाखा** : **निरमन पॉइंट, मुंबई बँक खाते क्र. ०६४१०१२५२००१, आयएफएससी कोड : केकेबीके००००९५८ यांच्यासह पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, बोर्ड ठराव यांची** प्रत कंपनीच्या परचावर **दि. ०८ ऑक्टोबर, २०२० रोजी डु. ४.०० पर्यंत** सादर करावी. **६.** मालमलेची विक्री खालील आरखित मुख्याच्या रक्कोवर करण्यात रोहेल. यशस्व खरेदीदार/बोलीदार यांनी २५% (इरठे समाविष्ट) रक्कम जमा करावी व त्यांचे आरटीजीएस/एनईएफटी मार्फत खालील निदेशित खाल्यामध्ये ईं–लिलाव पूर्ण होण्याच्या २४.०० नालांच्या आत प्रदान करावे अन्यथा विक्री अकार्यरत करण्यात येईल व सदर यशस्वी बोलीदारांचे इरठे रद्द करण्यात येईल. ७. केएमबीएल यांच्याद्वारे परत केलेली ई-लिलाव क्रम व अन्य बोलीदारांचे इरठे ई-लिलावाच्या अंतिम वेळेत ७२ कार्यतासात मिळेल. इरठेवर व्याज मिळनार नाही. ८. खरेदीची उर्वरित रक्कम यशस्वी खरेदीदार/ बोलीदार यांना वेकीच्या पुष्टीच्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांच्या आत प्रदान करण्यात येईल व सदर प्रतिभूत मालमत्ता प्राधिकृत अधिकारी/प्रतिभूत धनको वा सदर विस्तारित कालावधी गिधकृत अधिकारी यांना कोणत्याही कार्य दिवशी कार्यालयाशी संपर्क साधावा, जर रक्कम जमा करता वेळी गैरसोय झाल्यास प्राधिकृत अधिकारी रक्कम रद्ध करतील. **९.** गलमत्तेची पडताळणी करण्याकरिता व अधिक तपशिलाकरिता प्रस्तावित बोलीदार **श्री. सगर (मोबाईल क्र. +९१ ९७३०६४८६७०)** वर संपर्क साधावा व स्थानिक प्रतिनिधी भारतभाषा पड़ताळणा करण्याकारता व आधक तपारालाकारता प्रस्तावत बालादार आ. सागर (भाषावत क. १५९ १४३०४४४७) वर स्थल सायावा व स्थानक प्रातानक प्रातानया यांना आमान सेतन व मार्केटिया व है-लिलाव सर्विक् प्रदाते में. नेक्सलेन सल्याहा तेळी संपर्क सायावा प्रायक्टित लिमिटेड तसेच प्राधिकत अधिकारी मी. मोला कुमार (मो. क्र. +९९ ९८३३६०२५९० यांना ईमेल bhola.kumar@kotak.com) वर ई-लिलावाच्या कोणत्याही वेळी संपर्क सायावा, प्रायिकृत अधिकारी कोणतीही पूर्व सूचना न देता व कोणतीही कारण न देता ई-लिलावा रह्व करण्याचा तसेच बोली/प्रस्ताव पुढे ढकलण्याचा अधिकार राखून आहेत. जर कोणतीही बोली रह झाल्यास प्रायकृत अधिकारी प्रायक्टर ट्रीटीद्वारे मालमत्तेच्या विक्रीकरिता इच्छुक बोलीदार व अन्य पक्ष यांच्यासह बोलणी करू शकतात. ९०. विक्री प्रायिकृत अधिकारी यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल. यशस्त्री खरेदीदार/ बोलीदार है कोणतेरी वैधानित कर, धकबाकी, मूल्य प्रदान, रटॅम्प ख्युटी, नॉदणीकरण शुक्क आदीचे प्रदान करणे आवश्यक आहे व लागू कायद्याच्या अनुसार मालमतेतील धकबाकींचे प्रदान करणे आवश्यक आहे. ११. आयकर कायदा, १९६२ च्या तरतूदी अंतर्गत अर्थात १% विक्री रक्कम मृत्यून टीडीएसची कपात करण्यात येईल. १२. कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून तीस (३०) दिवसांच्या आत व्याज व खर्च यांच्यासह वरील निर्देशित धकबाकींच्या प्रदानाकरिता संपूर्ण दावित्वांवर सरफैसी कायद्याच्या नियम ६(२), ८(६) व ९(१) अंतर्गत वैधानिक १५ दिवसांची सूचना देण्यात येईल अन्यधा बरील निर्देशित अटी व शती अनुसार प्रतिभूत मालमत्तेची विक्री करण्यात येईल. ज विक्री सूचनेमध्ये काही अडथळे असल्यास तसेच इंग्रजी व स्थानिक वृत्तपत्रामधील प्रसिद्धी दरम्यान काही अडथळे असल्यास सदर इंग्रजी आवृत्ती पाहावी व अंतिम प्रत म्हणू विचारात घ्यावी. जर कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदार यांनी प्रतिभूत धनको यांचे धकित रक्कमेचे संपूर्ण प्रदान विक्रीच्या तारखेपूरी करावे व लिलाव रह करण्यात येईल. प्रतिभूत धनको विक्री सूचना जारी करून सर्व कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदार यांना स्पीड/ नोंदणीकृत पोस्टद्वारे सूचना जारी करतील. जर सदर सूचना पक्षास प्राप्त न झाल्यास सदर प्रसिद्धी केलेली विक्री सूचना सर्विहेससच्या अंतर्गत असेल. 93. विक्री ही सीक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी प्रसिद्ध किलेली विक्री चूलना सार्थ्यसस्या अतर्गत असेल. 13. विक्री ही सीवयुरिटायझ्झन अंड रिकन्ट्युक्शन ऑफ फायनान्धियल असेट्स ऑड एम्फोसीट ऑफ सीवयुरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ अंतर्गत विहित वेळोवेळी सुधारित नियम/अटींच्या अधीन असेल. विक्री नोंदीकृत करण्याची संपूर्ण ज्वाबदारी ही यशस्यी बोलीदार/खरेदीदाराची असेल. वरील निर्देशित मालमचेच्या नोंद्रणीकरणाशी संबंधित स्टेंप्य खुटी, नोंदणीकरणा शुल्क, हसींतरण शुल्क तसेच अन्य खर्च व प्रमार है यशस्य बिलीदार/खरेदीदारास करावे लागेल. विक्री लवकरात लवकर नोंदणीकृत करावे अन्यथा खरेदीदारास नोंदणीकरणास झालेल्या विलेबार्च कारण नमूद करणारे विनंती पत्र केएमबीएल यांना द्यांच लागेल. १४. इच्छुक बोलीदार/प्रस्तावदार हे स्वतः किंवा त्यांच्याद्वार अधिकृत प्रतिनिध्यावितिस्ता अन्य कोणाही व्यवतीस है—लिलाव/विक्री प्रक्रियेत सहमाग घेण्यास परवानगी नतेल. बोली स्ताने अंतर्गत के अपिकातित पत्र सादर करावे लागेल. १५. विशेष निर्देश ने क्षानेत असे अधिकातित पत्र सादर करावे लागेल. १५. विशेष निर्देश ने क्षानेत असे अधिकातित पत्र सादर करावे लागेल. १५. विशेष निर्देश ने क्षानेत असे अधिकातित पत्र सादर करावे लागेल. १५. विशेष निर्देश ने कारण्यात येईल ज्यावेळी बोरीदार राखीव मूल्याच्या वर त्यांच्या विविद्यात त्यांच्या घरातृन, कार्यालयात् गोन्द च्यावी की इंटरनेट र्थपद्भा कार्याचार्या प्रसाद कर विकास हरनाट बनावच्छा व जन्म आवस्त्रक नावाच जिल्ला साहाय जान्य साहाय हुन्छ। जोडणी खंडित होणे (कोणसाही कारणास्तव) वार्या जवादासी बोलियाचीय अस्तित कोणसाही कार्यमस्त्रित होता केत्यसिल हे जबाबदार नसतीत. अश आकस्मिक परिस्थितीकरित बोलीदारांनी आवश्यक व्यवस्था/पर्याय तयार ठेवावेत जेणेकरून अशा परिस्थिती हाताळता येकशकृतील व ई-लिलावात यशस्वीरीत्यासहमाग घेत

येऊ शकेल. तथापि, बोलीदीरांनी अशा गुंतागुंतीच्या परिस्थिती टाळण्यासाठी अखेरच्या वेळी त्यांची बोली दाखल करणे, सुधारित करणेटाळावे. **ठिकाण** : पुणे **दिनांक** : ०३.०९.२०२० प्राधिकृत अधिकारी कोटक महिंद्र बँक लिमिटेडकरिता

सॅनिटायझरच्या भडक्याने एकाचा मृत्यू

सोलापूर: राज्यातील सर्वाधिक

साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणन

सोलापूरची महाराष्ट्रात ओळख आहे.

सहकारी आणि खासगी साखर

कारखान्यांची मोठी उलाढाल

सोलापूर जिल्ह्यात होते. त्यामुळे,

साखर सम्राटांच्या या जिल्ह्याची

महाराष्ट्राला गोडी आहे. उजनी

तालक्यातही जवळपास ३-४ साखर

कारखाने आहेत. येथील राजकीय

मंडळींचं साखर उद्योगावर चांगलेच

प्रभत्व आहे. त्यामळे ऊस उत्पादक

शेतकरी आणि येथील नागरिकांचा

थाटच वेगळा असतो. सोलापूर

जिल्ह्यातील एका यवकास साखर

कारखान्यात नोकरी लागल्यानंतर

तेथील तरुणांनी चक्क बॅनरबाजी

करत अभिनंदन केले आहे.

लाभलेल्या

कुर्डूवाडी

वरदान

धरणाचे

सोलापुरमधील

नाशिक : कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हे सॅनिटायझर जसे उपयोगी आहे तसेच घातकही ठरत आहे. नाशिक शहरात सॅनिटायझरने दुसरा बळी घेतला. नाशिकच्या उपनगर परिसरात राहणाऱ्या अनिल जयंतीलाल सूचक व्यक्तिचा ५६ वर्षीय सॅनिटायझरने पेट घेतल्याने मृत्यू झाला. नाशिक शहरामध्ये गेल्या महिन्यात वडाळा परिसरात एका महिलेचा सॅनिटायझरचा भडका होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना नाशिकच्या उपनगर परिसरातील नवकार सोसायटीत राहणारे अनिल सुचक यांचाही सॅनिटायझरने पेट घेतल्याने मृत्यू झाला आहे. मृत अनिल सूचक हे त्यांच्या घरातील किचनमध्ये मोठ्या ड्रममधून छोट्या बॉटलीमध्ये सॅनिटायझर भरत होते. त्याचवेळी गॅस सुरू असल्याने सॅनिटायझरने पेट घेतला. या दुर्घटनेत ते ६५ टक्के भाजल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही व त्यांचा मृत्यू झाला.

### गायत्री टिशू अँड पेपर्स लिमिटेड 0 नोंदणीकृत कार्यालय : १६/१३७, सिद्धार्थ नगर क्र. ५, प्रबोधन कृडा भवनजव GAYATRI सिद्धार्थं नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.

सीआयएन : L51900MH1987PLC042141

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूदी अनुपालन व नियम अनुसार एमस सर्क्युलर दि. ०५.०५.२०२० सहवाचन अन्य सर्क्युलर दि. ०८.०४.२०२० व १३.०४.२०२० व सध्यार्च चाल् महामारी पाहाता कंपनी सदर सर्क्यूलर्सच्या तरतदीसह व्हिडीओ काँफरेंसिंग (व्हीसी) वा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी दु. १२.०० पर्यंत आयोजित करण्यास इच्छुक आहे.

सभासदांना याद्वारे सुचित करण्यात येते की, सदर निर्देशित सर्क्यूलर्स सहवाचन एजीएमची सुचना स भागधारक यांना ईमेल मार्फत कंपनीकडे असलेल्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविण्यात आर्ल आहे. सदर महामारी पाहाता, कंपनी भागधारक यांना दस्तावेज सेवा प्रदान करू शकत नाही व ईमेल द्वारे प्रदान करू शकते. त्यामुळे कंपनी सर्व भागधारक यांना विनंती करत आहे की, ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी अजूनही नोंदणीकृत केलेले नसतील त्यांनी कंपनीसह त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत करावे सदर सार्वजनिक जाहिरातीची सेवेच्या ३ दिवसांच्या आत सदर नोंदणीकरण करावे.

ईमेल आयडीचे नोंदणीकरण करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे जर शेअर्स डिमॅट स्वरूपातील असतील तर त्यांचे डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांचा तपशील पाहाव

अर्थात वेंचर कॅपिटल व कॉर्पोरेट इन्हवेस्टमेंटस प्रा. लि., १२-१०-१६७, भारत नगर, हैंदराबा - ५०० ००४ ईमेल info@vccipl.com करावे. सभासटांनी कपया खालील तपशील पाहावा व त्यांचे ईमेल आयडी संबंधित व्यक्तींकडून अर्थात प संपर्ण नाव व पत्ता, २. क्लाएंट आयडी/डीपीआयडी (जर डिमॅट स्वरूपातील शेअर्स असल्यास) व ३

बी. जर शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील असतील तर. त्यांचा तपशील रजिस्टर व कंपनीचे टान्सफर एजन

फोलिओ क्र. (जर प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स असल्यास) अद्ययावत करावे. कंपनी सचनेच्या सेवेच्या पर्ततेपश्चात वैयक्तिक भागधारक यांना त्यांची वेबसाइटवर अपलोड केलेली सचन जी www.qtpltd.co.in वर पाहाता येईल व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटे www.bseindia.com व सीडीएसएल अर्थात www.evotingindia.com वर पाहाता येईल कृपया नोंद घ्यावी की, भागधारक ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाही आहेत त्यांनी एजीएमची सूचन . स्विकृत करण्यात येणार नाही. सदर व्यक्तींनी कंपनीची वेबसाइट वा बीएसई वा सीडीएसएल वरून सूचना डाउनलोड करावी व वरील निर्देशित व सदर तपशील यांच्यासह खालील ई-मतदान सूचनेच

सभेमध्ये जोडले जाण्याकरिता सुविधा अनुसूचीत वेळेच्या १५ मिनीट्स पूर्वी असेल व अनुसूचित वेळेच्य पश्चात १५ मिनीटांनी ती बंद करण्यात येईल.

वापर करून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. सभासद व्हीसी मार्फत सभेमध्ये उपस्थित राह्

ईमेल आयडीच्या नोंदणीकरण प्रक्रियेच्या संबंधात कोणत्याही चौकशीकरिता भागधारक संपर्क कर शकतात : दिनेश वेमुला, कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी, ईमेल : csdinesh@gayatri.co.ii दूर. ०४०-२३३१०३३०.

> गायत्री टिशू अँड पेपर्स लिमिटेड यांकरित तिकाण · हैंदराबा सही/- **दिनेश वेमुल** कंपनी सचिव व अनुपालन अधिका

## द्धाची मागणी घटली, दू पावडर — बटरही शिल्लक

जळगाव : कोरोनामुळे जळगाव जिल्हा नियमित अदा केली जात आहे.

**//** मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामळे हॉटेल. आईस्कीम पार्लर, छोटे-छोटे चहा विक्रीची

मागणी घटत गेली. Indian Bank

ALLAHABAD कफ परेड शाखा: सायनारा इमारत, १७ कफ परेड, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, मुंबई - ४००००५. ई-मेल: cuffeparade@indianbank.co.in लिलाव सूचना

खालील ज्वेल लोन खाते ही विमोचनाकरिता सूचना पाठवल्यापासन् ७ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी थिकत आहे, ज्वेल लोन खाते संबंधित पाठविलेल्या सूचना परत आल्या आणि खाते अजूनही थिकत आहे. त्यामुळे दागिन्यांचा ग्यात येत आहे. याद्वारे आम जनतेस व विशेषतः संबंधित कर्जदाराना सूचना जारी करण्यात येत आहे. लिलाव दिनाकः १०.०९.२०२० रोजी, दु. ०३:०० वा

रागिल्यांचा तपशिल एकूण वजन दागिऱ्याचा विवरण £00690033 २१.२७ ग्रॅम श्री. प्रकाश भाऊ चव्हाण लिलाव कोणत्याही वेळी सुधारित / रद्द / पुढे ढकलण्याचा अधिकार शाखा व्यवस्थापकांकडे आहे **ठिकाण:** कफ परेड, मंबई सही/



दिनाकः ०२ ०९ २०२०

ओरिक्स लीजिंग अँड फायनान्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (ओएआयएस ऑटो फायनान्स सर्विसेस लिमिटेड म्हणून ज्ञात

(ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी) प्लॉट क्र. ९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रिअल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू.), मुंबई - ४०००५९.

दूर.: +९१ २२ २८५९ ५०९३/६७०७ ०१००, फॅक्स : +९१ २२ २८५२ ८५४९ ईमेल : info@orixindia.com, www.orixindia.com, सीआयएन : U74900MH2006PLC163937 ताबा सूचना

(सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१)) अधोहस्ताक्षरितांनी **ओरिक्स लीजिंग अँड फायनान्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिका हणून सीक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचित कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार **मे. अमित फार्मा. अमित** प्रकाश डांगे, पूजा अमित डांगे, प्रकाश पोपटलाल डांगे यांना सूचनेत निर्देशित एकत्रित रक्कम रु. १,०४,८०,२६<sup>०</sup>.६१/**– (रु. एक करोड चार लाख ऐंशी हजार दोनशे एकसष्ट व एकसष्ट पैसे मात्र)** अधिक

दे. **११.०३.२०२०** रोजीपासून प्रभारीत न केलेले व्याज अधिक त्यावरील एकत्रित व्याज व मागणी सूचनेच्या

रखेपासून देय/वसूलीच्या तारखेपर्यंतचे इतर शुल्क ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी सूचेना दि.

**११.०३.२०२०** जारी केली होती. . कर्जदार व सह–कर्जदारांनी सदर रक्कम व त्यावरील व्याजाची भरणा करण्यास कसूर केली असल्याने प्रदर सचना याद्वारे कर्जदारांना व आम जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमाच्य नेयम ९ सहवाचिता सदर कायद्याच्या कलम १३ (४) कायदा अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित लमत्तेचा दि. **२८.०८.२०२०** रोजी **प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे.

. विशेषतः कर्जदार व सह–कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर लमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे **ओरिक्स लिझिंग अँड फायनान्स सर्विसेस** इंडिया लिमिटेडच्या प्रभारांतर्गत रक्कम रु. १,०४,८०,२६१.६१/- (रु. एक करोड चार लाख ऐंशी हजार दोनशे एकसष्ट व एकसष्ट पैसे मात्र) अधिक त्यावरील एकत्रित व्याज व मागणी सूचनेच्या तारखेपासून देय/वसूलीच्या तारखेपर्यंतचे इतर शुल्क रकमेच्या अधीन असेल.

हायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतृदींअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभृत मालम गोडवून घेण्यांसाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे गहाणवट मालमत्तेचे विवरण

शॉप नं. १, तळमजला, सिद्धी को–ऑप हाऊसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र. ७९३, सदाशिव पेठ, पुणे. दिनांक : २८.०८.२०२० ठिकाण : पुणे

> प्राधिकृत अधिकारी, ओरिक्स लिझिंग अँड फायनान्स सर्विसेस इंडिया लिमिटेड

कर्ज खाते क्र. : एलएन



आपली विश्वा